

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

श्री.छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी

पुणे -४११०३७

फोन - (०२०)२४२६०२०३ फॅक्स- (०२०)२४२६९९८८

ई-मेल - kubspune37@rediffmail.com

वेबसाईट - www.puneapmc.org

**स्वयंप्रेरणेने प्रकट करावयाची कलम ४(१)
खालील १७ बाबीची माहिती**

कलम ४(१) ख एक

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेची रचना, कार्य व कर्तव्ये याचा तपशिल -
रचना -

तत्कालिन मुंबई कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (नियमन) कायदा १९३९ नुसार कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेची स्थापना १ मे १९५७ रोजी झाली. प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ ९ एप्रिल १९५९ रोजी झाला. बाजार समितीचे कामकाज महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ तसेच मंजुर उपविधीनुसार चालते.

कार्य व कर्तव्ये -

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ कलम २९,३०,३१,३२,३३,३४ अन्वये विहीत केलेली कर्तव्ये.

कलम ४(१) ख दोन

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार व कर्तव्यांचा तपशिल -

अधिकारी व कर्मचारी यांची अधिकार व कर्तव्ये -

| अ.क्र. | पदनाम | अधिकार व कर्तव्ये |
|--------|-----------------------|---|
| १ | सचिव | महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) नियम १९६७ नियम १०६ व उपविधीनुसार विहीत केलेले अधिकार व कर्तव्ये. |
| २ | उपसचिव | कायदा, नियम व उपविधीनुसार विहीत केलेली कर्तव्ये व धोरणांची अंमलबजावणी करणेस सचिवांना मदत करणे व बाजार समितीच्या सर्व विभागांचे कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. |
| ३ | सहा.सचिव (प्रशासन) | कायदा, नियम व उपविधीनुसार विहीत केलेली कर्तव्ये व धोरणांची अंमलबजावणी करणेस सचिव व उपसचिवांना मदत करणे व बाजार समितीच्या त्याचे अधिनस्थ आस्थापना, सर्वसाधारण, विस्तारीत, टपाल, संगणक, छपाई व लेखन सामुग्री, भांडार, विधी या विभागांचे कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. |
| ४ | सहा.सचिव (नियमन) | कायदा, नियम व उपविधीनुसार विहीत केलेली कर्तव्ये व धोरणांची अंमलबजावणी करणेस सचिव व उपसचिवांना मदत करणे व बाजार समितीच्या त्याचे अधिनस्थ फळे-भाजीपाला, गुळ-भुसार, पानबाजार, फुलांचा बाजार, केळीबाजार, जनावरांचा बाजार व मांजरी, उत्तमनगर, मोशी, खडकी, पिंपरी-चिंचवड उपबाजार व शेतकरी निवास, भरारी पथक, सांख्यिकी, अनुज्ञापती, ग्रॅथालय या विभागांचे कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. |
| ५ | सहा.सचिव (विकासन) | कायदा, नियम व उपविधीनुसार विहीत केलेली कर्तव्ये व धोरणांची अंमलबजावणी करणेस सचिव व उपसचिवांना मदत करणे व बाजार समितीच्या त्याचे अधिनस्थ लेखा, मालमत्ता, सुरक्षा, सी.सी.टी.व्ही., पेट्रोलंपप, वीजतंत्री, स्थापत्य, आरोग्य, अन्नभेसळ व माती-पाणी परिक्षण विभागांचे कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. |

विभागाचे कामकाजासाठी परिशिष्ट अ -

कलम ४(१) ख तीन -

कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे या कार्यालयात निर्णय प्रक्रिया -

कनिष्ठ कर्मचारी बाजार समितीच्या वैधानिक कामकाजाबाबत, आर्थिक कामकाजाबाबत व बाजाराच्या दैनंदिन कामकाजा संदर्भात टिपणी तयार करतो, व सदरची टिपणी त्याचा विभागप्रमुख सहा.सचिव, उपसचिव, सचिव व सभापती यांची मंजुरी घेऊन कामकाज केले जाते. तसेच ज्या प्रसंगी बाजार समितीच्या संचालक मंडळाची आवश्यकता असते तेव्हा संचालक मंडळाच्या सभेमध्ये सदर विषयावर चर्चा होऊन निर्णय घेणेत येतो व निर्णयानुसार अंमलबजावणी होते.

कलम ४(१) ख चार -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे या कार्यालयात ठरविण्यात आलेली मानके महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) नियम १९६७ मधील नियम ११६(१) व उपविधीमधील परिशिष्ट १ ते २५ प्रमाणे आहे.

कलम ४(१) ख पाच -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेचे कामाशी संबंधित नियम/अधिनियम -

- १) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३.
- २) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) नियम १९६७.
- ३) बाजार समितीचे मंजुर उपविधी.
- ४) बाजार समितीचे मंजुर सेवानियम.
- ५) वेळोवेळी शासनाने लागु केलेले शासन निर्णय, परिपत्रके, आदेश, झापन, अध्यादेश इत्यादी.

कलम ४(१) ख सहा -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे या कार्यालयात उपलब्ध असलेले दस्तऐवज, नोंदवह्या, प्रपत्र वगैरे कार्यालयात सुरक्षितपणे ठेवणेकरीता केलेली वर्गवारी ही उपविधीतील ५३ क नुसार परिशिष्ट २६ प्रमाणे आहे.

कलम ४(१) ख सात -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे या कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी सुचना घेण्यासाठी व्यवस्था -

बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविणे-

१) महाराष्ट्र कृषि उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम २७ अ नुसार कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे प्रत्येक वित्तीय वर्षाच्या अखेरीनंतर सहा महिन्याच्या कालवाधीमध्ये , तिच्या सदस्यांची व खालील विनिर्दिष्ट केलेल्या आमंत्रितांची एक वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविल.

अ) बाजार क्षेत्रातील सर्व प्राथमिक कृषि पत संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे प्रतिनिधी.

ब) बाजार क्षेत्रातील अनुज्ञाप्तीधारक आडते किंवा व्यापारी यांच्या प्रत्येक नोंदणीकृत संस्थेकडुन नामनिर्देशित करावायाचे पाच पदधिकारी, नोंदणीकृत संस्था नसल्यास बाजार समितीच्या अध्यक्षाने नामनिर्देशित करावयाचे, अनुज्ञाप्तीप्राप्त आडते आणि व्यापारी यांचे पाच प्रतिनिधी,

क) बाजार क्षेत्रातील हमाल आणि तोलणार यांच्या प्रत्येक नोंदणीकृत संस्थेकडुन नामनिर्देशित करावयाचे पाच पदाधिकारी.

कलम ४(१) ख आठ -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेच्या संचालक मंडळाच्या सभा मंजुर उपविधीतील उपविधी क्रमांक ३३ नुसार बोलविल्या जावुन त्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेतले जातात. सदर माहिती, माहिती अधिकारा अंतर्गत खुली आहे.

कलम ४(१) ख नऊ व दहा -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेच्या अधिकारी, कर्मचा-यांची व त्याचे वेतनाची माहिती करीता परिशिष्ठ क्र.ब पहावे.

कलम ४(१) ख अकरा -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेचा सन २०१८-१९ चा आर्थिक वर्षाकरीता मंजुर अर्थसंकल्प व प्रत्यक्ष झालेला खर्च -

| अ.क्र. | महसुली/भांडवली उत्पन्न | रक्कम रुपये | दि.३१/१२/२०१८ पर्यंत प्रत्यक्ष झालेला उत्पन्न |
|------------------|-------------------------------------|---------------|---|
| अ | अ फी (शुल्क) | ५०९,६०७,००० | २११,६७२,१२७ |
| ब | ब इतर उत्पन्न | ७३,७००,००० | ३२९१९२१६/७२ |
| क | क गुंतवणुक उत्पन्न /भांडवली उत्पन्न | २७०,२८८,००० | २८९५७३३२/४९ |
| | एकुण महसुली उत्पन्न | ८४५,५९५,००० | २७३,५४८,६७६.९३ |
| ड | ड अनुदान | ६०,०००,००० | |
| इ | इ कर्ज | ७२०,०००,००० | |
| खर्च बाजु | | | दि.३१/१२/२०१८ पर्यंत प्रत्यक्ष झालेला खर्च |
| ख | ख सभा व भत्ता | ५००,००० | ३०,५९० |
| ग | ग आस्थापना खर्च | २८०,३००,००० | १४२,४६९,३७९ |
| घ | घ प्रशासकीय खर्च | १५९,८९४,००० | ३५,७६०,९९९/३६ |
| च | च मुख्य दुर्यम बाजार आवार | ५६,०००,००० | ३६२९२०९४/४२ |
| छ | छ व्याज | | |
| | एकुण महसुली खर्च | ४९६,६९४,००० | २१४४७३०५४/७८ |
| ज | ज कर्ज परतफेड (व्याज सोडुन) | | |
| त | त भांडवली खर्च | १,१३५,२००,००० | १०९,७५४,६४७ |

कलम ४(१) ख बारा नमुना (अ)-
लागु नाही.

कलम ४(१) ख तेरा -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेमधील परवानाधारकांची संख्या - (डिसेंबर २०१८ अखेर)

| अ.क्र. | लायसन्स धारक | संख्या |
|--------|---------------------|--------|
| १ | आडत्या | १,०६३ |
| २ | आडत्या अ वर्ग | ४३४ |
| ३ | अ वर्ग | ४,०४२ |
| ४ | हमाल | १,९४१ |
| ५ | तोलणार | ३६३ |
| ६ | मदतनीस | २८ |
| ७ | अ वर्ग प्रक्रियाकार | ४० |
| ८ | दलाल | ० |

कलम ४(१) ख चौदा -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे या कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती

| अ.क्र. | माहितीचा विषय | माहिती मिळविण्याबाबत संबंधित अधिकारी |
|--------|--|--------------------------------------|
| १ | बाजार समिती www.puneapmc.org या संकेतस्थळावर दैनिक बाजारभावाची माहिती उपलब्ध आहे. | विभाग प्रमुख सांख्यिकी विभाग |

कलम ४(१) ख पंधरा -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे या कार्यालयातील उपलब्ध सुविधांचा तक्ता -

| अ.क्र. | अधिका-यांचे पदनाम | भेटण्याची वेळ |
|--------|-------------------|----------------------------------|
| १ | प्रशासक/सचिव | कार्यालयीन वेळेत/ पुर्वपरवानगीने |
| २ | उपसचिव | कार्यालयीन वेळेत /पुर्वपरवानगीने |

वेबसाईट-

www.puneapmc.org

सुचनाफलक -

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये आवश्यक तो फलक ह्या कार्यालयात प्रवेश केल्यानंतर दर्शनि भागात लावण्यात आला आहे.

ग्रथालय

कृषि विषयी सर्व माहिती शेतक-यांना सहजतेने उपलब्ध व्हावी यासाठी २५०० ते २६०० कृषिविषयक पुस्तके असलेले ग्रथालय सुरु आहे.

कलम ४(१) ख सोळा -

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेच्या जनमाहिती अधिका-यांची माहिती -

| कार्यालयाचे नाव व पत्ता | जनमाहिती अधिकारी | सहायक जन माहिती अधिकारी | प्रथम अपिलिय अधिकारी |
|--|---|-------------------------------------|--|
| कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी पुणे-३७ दुरध्वनी क्रमांक- ०२०-२४२६२३४९/२४२ ६५६६८ Email Id- kubspune37@rediff mail.com | श्री.आर. एन. घाडगे, सहा.सचिव (प्रशासन) | श्री.आर.ए.मुलाणी, ज्येष्ठ लिपिक. | श्री.एस.डी.कोंडे , उपसचिव कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे |

कलम ४(१) ख सतरा -

लागु नाही.

परिशिष्ट - अ

विभागातील कामकाजाचे स्वरूप

| .अनु .क्र. | विभाग | विभागाप्रमुख |
|-------------------|--------------------|-----------------------------|
| १ | लेखा विभाग | तळेकर बी.टी. |
| २ | विवाद विभाग | तुषे ढी एम. |
| ३ | सर्वसाधारण विभाग | झोरे पी.डि. |
| ४ | आरथापना विभाग | जेधे जी. सी. |
| ५ | सुरक्षा विभाग | काळजे एस. ए./ बोरकर एस. डि. |
| ६ | सांख्यकी विभाग | साळवे डी.एच. |
| ७ | अनुज्ञापत्री विभाग | भोसले एम.बी. |
| ८ | मालमत्ता विभाग | समग्री एन. एच. |
| ९ | टपाल विभाग | कुंजीर अनिल रघुनाथ |

| | | | |
|----|---------------------|-------------------------|---|
| १० | संगणक विभाग | महाराष्ट्रिक लिहि.लिहि. | एम.एस,एम.बी. या संकेतस्थळावर दैनेदिन बाजारभाव अपलोड करणे, समेस उपस्थित राहून सभावृत्तात तथार करणे, ठरावाच्या खरी नव्हाल व अंमलबजावणी देणे, ई-मेल काढणे व ते संबंधीत विभांगास देणे. |
| ११ | विरसारित शाखा | हिंगे निलेश | विश्रामगृह, वाहनविभाग, दुरध्वनी तसेच सर्व प्रकारचे सभा, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करणे, तसेच राष्ट्रीय सण साजरे करणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणे व मान्यवरांचे भेटी प्रसंगी चहापान व सत्काराचे नियोजन करणे. |
| १२ | स्थापत्य विभाग | तुपे पी.के. | मुख्य बाजार आवार व उपबाजार आवार येथील किरकोळ दुरुस्त्याची कामे करणे. नविन नळजोड देणे व दुरुस्तीची कामे करणे. मुख्य बाजार आवार आवार येथील किरकोळ दुरुस्त्यांबाबत प्रवानगी देणे / नाकारणे. मुख्य बाजार आवार व उपबाजार आवार येथील नव्याने करावयाचे बांधकामांसंदर्भात त्यांचे नियोजन करून वास्तुशास्त्रज्ञ यांचेकडून कामाच्या खर्चाबाबतची अंदाजपत्रक प्राप्त करून कलम १२(१) नुसार मंजुरी मिळणेबाबत मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण), मा.विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था पुणे आणि मा.पणन संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे मंजुरीस्तव प्रस्ताव सादर करणे. प्रस्तावित कामांस मंजुरी प्राप्त झालेनंतर विहित निविदा प्रक्रिया/ ई-निविदा प्रक्रिया राबविणे. मुख्य बाजार आवार तसेच उपबाजार आवारातील चालु असलेल्या बांधकाम प्रकल्पावर व कामावर देखरेख ठेवणे. |
| १३ | भरारी पथक (३२ अ) | हिंगे निलेश दिनकरराव | बाजारक्षेत्रात तसेच बाजारात व आवाराबाहेर होणा-या भुसार नियमित शेतमालाची अनधिकृत व्यापार करणा-या व्यापा-यांवर कलम ३२ अ नुसार दंडात्मक कारवाई करून बाजार फी व देखरेख खर्च व अनुषंगीक खर्चवसुल करणे तसेच अनुज्ञाप्ती धारकाचे दस्ती नोंदी पडताळून त्याप्रमाणे बाजार फी व देखरेख खर्च वसुल करणे व या अनुषंगाने याविषयीची सर्व कामे करणे. |
| १४ | गुळ-भुसार विभाग | रासकर एन.क्ली. | विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना घवसायास प्रतिबंध करणे. बाजार शुल्काचे रकमाची आकारणी व वसुली करणे व त्याविषयीचे नोंदी ठेवणे व विभागाशी संबंधित अनुज्ञाप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. मासिकभाडे वसुल करणे. |
| १५ | विधी विभाग | जगताप एस.सी. | विविध न्यायालयामध्ये बाजार समिती विरुद्ध व बाजार समितीने इतराविरुद्ध दाखल केलेल्या अपिल/याचिका/दावे यांचेबाबतची कागदपत्रे बाजार समितीच्या वकीलांना देणे,माहिती देणे,न्यायालयात तारखेस हजर राहणे,न्यायालयीन कागदपत्रांची पुरता करणे, वकीलांकडून रोजचे रोज सुनावणीच्या तारखा घेणे, कायदेशिर अभिप्राय देणे, भाडेपट्टा तयार करणे, करारनामे करणे. |

| | | | |
|----|--|------------------------------|--|
| १६ | भांडार शाखा /छपाई लेखन सामुग्री विभाग | मुळक एस.डी. | विभागाचे मागणीनुसार आवश्यक साहित्य खरेदी व छपाई करणेकामी होणा-या खचाचे अंदाजपत्रक घोणे, अंदाजपत्रकानुसार खर्चास मान्यता घेणे,आवश्यकता असल्यास कलम १२(१) नुसार मंजुरीचा प्रस्ताव तयार करणे, खरेदीसाठी दरपत्रके मागविणे,अथवा इ निविदा प्रक्रिया राबविणे, पुरवठा केलेले व त्याचा दर्जा निविदेवर हुक्म असल्याचे सहित्य तपासून घोणे, खरेदी केलेल्या साहित्याच्या नोंदी नोंद रजिस्टरला करणे,विभागाचे मागणीनुसार साहित्य वाटप करणे,स्टॉक रजिस्टर अद्यायावत ठेवणे. |
| १७ | पेट्रोल पंप विभाग | पठारे एम.एन | पेट्रोल, डिझेल अंडरग्राउंड टॅकनी डीप घोणे, दैनिक खरेदी विक्रीच्या नोंदी ठेवणे डी.एस.आर. लिहणे, उधारी वसुली करणे, पेट्रोल,डिझेल खरेदी करीता मागणी करणे,पेट्रोलपंप माशिन देखभाल दुरुस्ती व तपासणी यासंबंधीचे कामे करणे. |
| १८ | फुलांचा बाजार विभाग | काळे पी.एस. | विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना व्यवसाय प्रतिबंध करणे. बाजार शुल्काचे आकारणी , वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे. आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबंधित अनुज्ञाप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. जागवापर आकार वसुल करणे. |
| १९ | फळे भाजीपाला विभाग | बिबरे बी.एच. / कफळमकर डी.डी. | विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना व्यवसाय प्रतिबंध करणे. बाजार शुल्काचे आकारणी , वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे. तोलणाराचे कामकाज वाटप, आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबंधित अनुज्ञाप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. मासिकमाहे वसुल करणे. |
| २० | शेतकरी निवास विभाग | कळमकर डी.डी. | शेतकरी निवासामध्ये आलेत्या शेतक-यांच्या नावाची नोंदी करण निवास शुल्क स्थिकारण पावत्या देणे व त्यांची निवास व्यवस्था करणे. |
| २१ | ग्रांथालय | मुळुक एस.डी. | ग्रांथालयाकरीता आवश्यक असणा-या पुस्तकांची मागणी करणे, विभागामध्ये पुस्तके वाचण्यासाठी देणे,व प्रत जमा करून घोणे व त्याच्या नोंदी ठेवणे. |
| २२ | सी.सी.टिडी विभाग | जगदाळे ए.बी. | बाजार आवारात सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व सी.सी.टी.डी कॅमेरे कार्यरत ठेवणे, कॅमेरे देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडून दुरुस्ती कामाची कार्यवाही करणे, बाजार घटकांचे तकारीचे अनुषंगाने त्यांना सी.सी.टिडी.फुटेज दाखविणे. |
| २३ | माती, पाणी परिषेक विभाग/अवशेष ल तपासणी | जगदाळे ए.बी. | शेतक-यांकडून आलेत्या माती/पाण्याच्या नमुन्याचे परिषेक करणे व अहवाल तयार करणे,शेतक-यांना अहवालाविषयी माहिती व मागदर्शन करणे, तपासणीस घोणात आलेले शेतमाल नमुन्यांचे पेंचनामे तयार करणे, ई-नामचे अनुषंगाने शेतमालाची गुणवत्ता तपासणी करून रिपोर्ट सादर करणे. |

| | | | |
|----|----------------------|-----------------|---|
| २४ | केंद्री विभाग | कुभारकर एस.बी. | विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनाप्रवाना व्यवसायास प्रतिबंध करणे. बाजार शुल्काचे आकारणी , वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे. तोलणाराचे कामकाज वाटप, आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबंधित अनुज्ञाप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. |
| २५ | गुरांचा बाजार | कुभारकर एस.बी. | दर रविवारी भरणा-या गुरांचे बाजारात विक्री होणा-या जनावरांच्या विक्री किमतीनुसार पावत्या करून बाजार फी, देखरेख खर्च वसुल करणे, भरणापत्रक तयार करणे, भरणा बँकेत करणे. |
| २६ | वर्जन काटा विभाग | निवुणे आर.जी. | वर्जनकाटा कामकाज २४ तास सुरु राहिल याची दक्षता घेणे.वर्जन काट्यावर येणारे वाहनाचे वजनप्रमाणे संगणक वर्जन काटा पावती करून संबंधीत वाहनधारकास पावती देणे,व या अनुषंगाने आवश्यक, सर्व नोंदी रेकॉर्ड ठेवणे. |
| २७ | वीजतंत्री विभाग | जाधव वाय.डी. | बाजार आवारात प्रकाश व्यवस्था सुव्यवस्थित राहिल याची दक्षता घेणे, प्रकाश व्यवस्था सुव्यवस्थित राखण्यासाठी आवश्यक साहित्यांची मागणी करणे व मिळालेले साहित्य व वापरलेले साहित्य याची नोंद अद्यावत ठेवणे,लाईटविषयक देखभाल उरुरत्या कामे करणे. |
| २८ | आरोग्य विभाग | गायकवाड एस.बी. | बाजार आवारातील स्वच्छतेच्या कामकाजावर देखरेख करणे त्याअनुषंगाने ननपा अधिकारी/कर्मचाऱ्यांशी संपर्क करणे, इंगेज लाईन, पावसाळी पाण्याची लाईन यांचे चेंबर साफ करणे, औषध फवारणी व पावडर फवारणीची करणे व त्यांची नोंद ठेवणे, आलेत्या तक्रारीचे निवारण करणे, बाजार आवारातील स्वच्छतेची पहाणी करून, बाजार आवारातील कचरा उचलून नेंगेबाबत कचरा वाहतुक ठेकेदारास सूचना करणे. स्वच्छतागृहांची पहाणीकरून संबंधीत ठेकेदारास देखभाल/ उरुरती/ साफसफाईबाबत सूचना करणे, हॉटेलमधील साफसफाई, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्था इ.तपासणी करून वरीष्ठांना अहवाल सादर करून त्यांचे सूचनेनुसार संबंधीतांना सूचना/ परिपत्रकाद्वारे कळविणे किंवा दंडात्मक कारवाई करणे. |
| २९ | मोर्शी उपबाजार | लोखंडे एन.टी. | विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनाप्रवाना व्यवसाय प्रतिबंध करणे. बाजार शुल्काचे आकारणी व वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे. तोलणाराचे कामकाज वाटप, आवक विक्री बाजार-भाव विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबंधित अनुज्ञाप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. मासिकभाडे वसुल करणे. |
| ३० | उत्तमनगर विभाग | वाल्हेकर जे.एम. | विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनाप्रवाना व्यवसाय प्रतिबंध करणे. बाजार शुल्काचे आकारणी व वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे. तोलणाराचे कामकाज वाटप, आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबंधित अनुज्ञाप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. मासिकभाडे वसुल करणे. |
| ३१ | मांजरी उपबाजार विभाग | शेवाळे डी.बी. | विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनाप्रवाना व्यवसाय प्रतिबंध करणे. बाजार शुल्काचे आकारणी व वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे. तोलणाराचे कामकाज वाटप, आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबंधित अनुज्ञाप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. |

| | | | |
|----|-------------------------|-------------------|---|
| ३२ | पिंपरी -चिंचवड विभाग | शिंदे आर.एस. | विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना व्यवसाय प्रतिबंध करणे. बाजार शुल्काचे आकरणी, वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे. तोलणाराचे कामकाज वाटप, आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबंधित अनुज्ञाप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. |
| ३३ | खडकी उपबाजार आवार | गायकवाड डी.एस. | विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना व्यवसाय प्रतिबंध करणे. बाजार शुल्काचे आकरणी, वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे. तोलणाराचे कामकाज वाटप, आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबंधित अनुज्ञाप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. |

परिशिष्ठ ब

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

अधिकारी / कर्मचारी यादी

| अ.क्र नाव | अधिकारी/कर्मचारी यांचे | पद | जुलै २०१८ एकूण वेतन | |
|--------------|---------------------------|------------------|------------------------|--|
| १ | देशमुख बी.जे | सचिव/प्रशासक | ८५६८३ | महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागातील सहनिबंधक सहकारी संस्था या संवर्गातुन प्रतिनियुक्तीने नियुक्ती |
| २ | कोंडे सतीश धोऱीबा | बाजार निरिक्षक | ६९१४० | उपसचिव अतिरीक्त पदभार |
| ३ | घाडगे राम नाना | सहा.सचिव | ७५३७८ | |
| ४ | मांडेकर विभावरी विजय | बाजार अधिकारी | ७४७६९ | सहाय्यक सचिव अतिरीक्त पदभार |
| ५ | शिंदे दिपक ज्ञानोबा | बाजार निरिक्षक | ६८०९९ | सहाय्यक सचिव अतिरीक्त पदभार |
| ६ | झोरे पांडुरंग विठ्ठल | बाजार अधिकारी | ६७६१४ | |
| ७ | गायकवाड शिवाजी बबनराव | बाजार अधिकारी | ६३८४८ | |
| ८ | साळवे दिपक हरिभाऊ | बाजार पर्यवेक्षक | ५९०५६ | |
| ९ | मेमाणे राजेंद्र शंकर | बाजार पर्यवेक्षक | ५०७८७ | |
| १० | शेवाळे देवीदास बबन | बाजार निरिक्षक | ६८०९९ | |
| ११ | गायकवाड बाळासाहेब मुरलीधर | बाजार निरिक्षक | ६८०९९ | |
| १२ | रासकर नितीन वसंतराव | बाजार निरिक्षक | ६८०९९ | |
| १३ | भोसले निलिमा सुनिल | बाजार निरिक्षक | ६८०९९ | |
| १४ | तळेकर बाळासाहेब तानाजी | बाजार निरिक्षक | ६८०९९ | |
| १५ | तुपे वामन मधुकर | बाजार निरिक्षक | ६९८७७ | |
| १६ | जेघे घनःश्याम चंद्रकांत | बाजार निरिक्षक | ६९८७७ | |
| १७ | शेवाळे महादेव बबनराव | बाजार निरिक्षक | ६९८७७ | |
| १८ | काळजे संभाजी आनंदराव | बाजार निरिक्षक | ६९८७७ | |
| १९ | जगताप सुनिल चंद्रशेखर | बाजार निरिक्षक | ६३०५५ | |
| २० | जाधव प्रकाश गणपत | बाजार निरिक्षक | ५८७८३ | |
| २१ | घावटे दिलीप मारुती | बाजार निरिक्षक | ५८७८३ | |
| २२ | जगताप जयसिंग तुकाराम | बाजार निरिक्षक | ५८७८३ | |
| २३ | खेडेकर दिलीप यादव | बाजार निरिक्षक | ५८७८३ | |
| २४ | पालव सुरभि संतोष | जेष्ठ लिपीक | ५८४८७ | |
| २५ | काळे प्रदीप सुदामराव | जेष्ठ लिपीक | ५६७९३ | |
| २६ | काळभोर महेंद्र मानसिंग | जेष्ठ लिपीक | ५६७९३ | |

| | | | |
|----|-----------------------------|--------------|-------|
| २७ | पठारे मंगेश नारायण | जेष्ठ लिपीक | ५६७९३ |
| २८ | शेडगे शंकर किसन | जेष्ठ लिपीक | ५६७९३ |
| २९ | गायकवाड प्रकाश रामचंद्र | जेष्ठ लिपीक | ५६७९३ |
| ३० | सावंत रामदास बबनराव | जेष्ठ लिपीक | ५६७९३ |
| ३१ | कंद शिवाजी हरिभाऊ | जेष्ठ लिपीक | ५६७९३ |
| ३२ | लडकत प्रसाद सुमंत | जेष्ठ लिपीक | ५६७९३ |
| ३३ | मुळूक सुनिल दत्तात्रय | जेष्ठ लिपीक | ५६७९३ |
| ३४ | मुलाणी रफिक अहमद | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ३५ | गोते सुभाष उद्धव | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ३६ | बिववे बाबासाहेब हनुमंत | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ३७ | कोतवाल कल्याण बबनराव | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ३८ | घुले राजेंद्र सिताराम | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ३९ | शिंदे रोहिदास आनंदराव | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ४० | भोसले मधुकर बबनराव | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ४१ | गोते प्रकाश रामचंद्र | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ४२ | नॉट्टन शैलजा डॅनियल | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ४३ | सांगलीकर स्नेहा विद्याधर | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ४४ | कंद चंद्रकांत तुकाराम | जेष्ठ लिपीक | ५४२९० |
| ४५ | ठोंबरे विश्वनाथ बापूराव | कनिष्ठ लिपीक | ५४२९० |
| ४६ | खोपकर रेखा विठ्ठल | कनिष्ठ लिपीक | ५४२९० |
| ४७ | घुले भारती दिलीप | कनिष्ठ लिपीक | ५४२९० |
| ४८ | घुले किरण शरद | कनिष्ठ लिपीक | ५४२९० |
| ४९ | हगवणे रणजित हिमतराव | कनिष्ठ लिपीक | ५४२९० |
| ५० | खांदवे सुनिल भगवान | कनिष्ठ लिपीक | ५२०३१ |
| ५१ | राऊत जान्हवी जितेंद्र | कनिष्ठ लिपीक | ५१३०५ |
| ५२ | पिसाळ शाम श्रीपती | कनिष्ठ लिपीक | ४८८३० |
| ५३ | थोपटे अविनाश शिवराम | कनिष्ठ लिपीक | ४८६६९ |
| ५४ | कुंजीर वनिता शरद | कनिष्ठ लिपीक | ४८६६९ |
| ५५ | सावंत महादेव हिरामण | कनिष्ठ लिपीक | ४८६६९ |
| ५६ | कळमकर दत्तात्रय दशरथ | कनिष्ठ लिपीक | ४८६६९ |
| ५७ | कुंजीर सुधीर शिवाजी | कनिष्ठ लिपीक | ४८६६९ |
| ५८ | गायकवाड ज्ञानेश्वर श्रीकांत | कनिष्ठ लिपीक | ४८६६९ |
| ५९ | बोरकर सोमनाथ विश्वनाथ | कनिष्ठ लिपीक | ४८६६९ |
| ६० | समगीर नितीन हिंदुराव | कनिष्ठ लिपीक | ४८६६९ |
| ६१ | शेवाळे राहुल रमेश | कनिष्ठ लिपीक | ४९४२२ |
| ६२ | कोतवाल बापू उत्तम | कनिष्ठ लिपीक | ४८६६९ |
| ६३ | शिंदे राजू सुदाम | कनिष्ठ लिपीक | ४८०५० |

| | | | |
|-----|----------------------------|--------------|-------|
| ६४ | काकडे सुनिता शिरीष | कनिष्ठ लिपीक | ४६३२९ |
| ६५ | हिंगे निलेश दिनकरराव | कनिष्ठ लिपीक | ४६३२९ |
| ६६ | निवंगुणे गणेश गुलाबराव | कनिष्ठ लिपीक | ४६३२९ |
| ६७ | बडदे भवानीलाल निवृत्ति | कनिष्ठ लिपीक | ४६३२९ |
| ६८ | वारघडे दादाभाऊ बबन | कनिष्ठ लिपीक | ४६३२९ |
| ६९ | चौरे नितीन नंदकुमार | कनिष्ठ लिपीक | ४६३२९ |
| ७० | जगदाळे अमोल बाळकृष्ण | कनिष्ठ लिपीक | ४६३२९ |
| ७१ | कामठे राजेद्र बाजीराव | कनिष्ठ लिपीक | ४६३२९ |
| ७२ | भोसले सुदर्शन हनुमंत | कनिष्ठ लिपीक | ४६३२९ |
| ७३ | राऊत निलकंठ जयप्रकाश | कनिष्ठ लिपीक | ४६३२९ |
| ७४ | लोखंडे निलेश तुकाराम | कनिष्ठ लिपीक | ३७०७५ |
| ७५ | भरेकर विनायक वामन | कनिष्ठ लिपीक | ३९८४६ |
| ७६ | शिंदे राजू पोपट | कनिष्ठ लिपीक | ४२८८५ |
| ७७ | पवार दिलीप निवृत्ति | कनिष्ठ लिपीक | ३८२०५ |
| ७८ | चव्हाण दत्तात्रय चंद्रकांत | कनिष्ठ लिपीक | ३६९९४ |
| ७९ | थोपटे दिपक गुलाब | कनिष्ठ लिपीक | ३५९९९ |
| ८० | पायगुडे शिवाजी शंकर | कनिष्ठ लिपीक | ३५८९९ |
| ८१ | घुले काळुराम नारायण | कनिष्ठ लिपीक | ३५८९९ |
| ८२ | कुंजीर अनिल रघुनाथ | कनिष्ठ लिपीक | ३६६८७ |
| ८३ | घुले विजय नारायण | कनिष्ठ लिपीक | ३५८९९ |
| ८४ | खेसे सहादू किसन | कनिष्ठ लिपीक | ३५८९९ |
| ८५ | जाधव युवराज जत्तात्रय | कनिष्ठ लिपीक | २३८९३ |
| ८६ | साळूंके अश्विनी बाळासाहेब | कनिष्ठ लिपीक | २३८९३ |
| ८७ | कांबळे सचिन दत्ता | कनिष्ठ लिपीक | २३८९३ |
| ८८ | तावरे विशाल बाळासाहेब | कनिष्ठ लिपीक | २३८९३ |
| ८९ | खेडेकर अलंकार बाळासाहेब | कनिष्ठ लिपीक | २३८९३ |
| ९० | घुले केतल कैलास | कनिष्ठ लिपीक | २३८९३ |
| ९१ | कोंडे आनंदा धनाजी | कनिष्ठ लिपीक | ४३७९९ |
| ९२ | वाल्हेकर जगदीश मारुती | कनिष्ठ लिपीक | ३५७८४ |
| ९३ | दरडीगे अरविंद बबन | कनिष्ठ लिपीक | ३५७८४ |
| ९४ | म्हस्के विश्वास चंद्रकांत | कनिष्ठ लिपीक | ३३२८२ |
| ९५ | सातव निलेश गुलाबराव | कनिष्ठ लिपीक | ३३२८२ |
| ९६ | दुर्ग निलेश अरुण | कनिष्ठ लिपीक | ३३२८२ |
| ९७ | शिंदे दिपक विलास | कनिष्ठ लिपीक | ३३२८२ |
| ९८ | उंद्रे रमेश ज्ञानोबा | कनिष्ठ लिपीक | ३६९९४ |
| ९९ | खेडेकर दिलीप सोपान | कनिष्ठ लिपीक | ३८९५९ |
| १०० | सातव विनोद ज्ञानोबा | कनिष्ठ लिपीक | ३६९९४ |

| | | | | |
|-----|----------------------------|--------------|-------|--|
| १०१ | कुंभारकर संतोष बाळासाहेब | कनिष्ठ लिपीक | ३६९९४ | |
| १०२ | चंद अजित भगवान | कनिष्ठ लिपीक | ३२२३३ | |
| १०३ | तांगडे दिपक निवृत्ती | कनिष्ठ लिपीक | ३६२४१ | |
| १०४ | जावळकर अमोल शंकर | कनिष्ठ लिपीक | २९८९२ | |
| १०५ | कडे दादासाहेब विठ्ठल | कनिष्ठ लिपीक | ३२६३७ | |
| १०६ | गोते प्रशांत विलास | कनिष्ठ लिपीक | ३१६५९ | |
| १०७ | जगताप सतिश तुकाराम | कनिष्ठ लिपीक | ३६९९४ | |
| १०८ | तुपे प्रमोद कृष्णराव | उपअभियंता | ८५६८० | |
| १०९ | फडतरे अरविंद दामोदर | उपअभियंता | ६०८२५ | |
| ११० | महाडीक विष्णवी विलास | लघुटंकलेखक | ६३९४८ | |
| १११ | सणस विनायक शिवाजीराव | टंकलेखक | ६८०९९ | |
| ११२ | त्रिवेदी किशोर मांगीलाल | दुरध्वनीचालक | ५४२९० | |
| ११३ | मोहिते शांताराम बाबुराव | दुरध्वनीचालक | ५२०३१ | |
| ११४ | सातव निलेश भगवान | संगणकचालक | २२४६८ | |
| ११५ | भुजबळ राम दशरथ | नळकारागीर | ४४०९५ | |
| ११६ | येनपुरे कैलास सुरेश | वाहनचालक | ४४०९५ | |
| ११७ | कोतवाल रामदास सर्जराव | वाहनचालक | ३६२९४ | |
| ११८ | सरोदे कुलदिप अशोक | मुकादम | २२५९३ | |
| ११९ | सिंगीड चंद्रशेखर दत्तात्रय | चपरासी | ४७०५५ | |
| १२० | रेणूसे श्रीपती सोनबा | चपरासी | ४२८८५ | |
| १२१ | धानेपकर उमाकांत रामभाऊ | परिचर | ४२८८५ | |
| १२२ | गुजर सुरेश शंकर | परिचर | ४२८८५ | |
| १२३ | धावडे बापूसाहेब रामचंद्र | परिचर | ४२८८५ | |
| १२४ | काळजे भाऊसाहेब तानाजी | परिचर | ४२८८५ | |
| १२५ | गोळे विजया चंद्रकांत | परिचर | ३७६६७ | |
| १२६ | मालुसरे लक्ष्मण गणपत | परिचर | ३८७४३ | |
| १२७ | शेवळे दामोदर सदाशिव | परिचर | ३८७४३ | |
| १२८ | जरांडे रामदास अनंता | परिचर | ३९९०० | |
| १२९ | कोतवाल रामदास आनंदा | परिचर | ३८७४३ | |
| १३० | खोपडे शहाजी तुकाराम | परिचर | ३८०९० | |
| १३१ | जाधव राजू भिकू | परिचर | ३५८९१ | |
| १३२ | मरळ राजेद्र नथू | परिचर | ३५८९१ | |
| १३३ | पलंगे सुनिल ज्ञानेश्वर | परिचर | ३५४३४ | |
| १३४ | घुले विजय शंकर | परिचर | ३५४३४ | |
| १३५ | खांदवे पांडुरंग रामचंद्र | परिचर | ३५४३४ | |
| १३६ | ननावरे दत्तात्रय प्रभाकर | परिचर | ३५४३४ | |
| १३७ | मानकर कलावती किसन | परिचर | ३५४३४ | |

| | | | |
|-----|-----------------------------|---------------|-------|
| १३८ | मानकर लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर | परिचर | ३३६३२ |
| १३९ | काळभोर बाळू काळुराम | परिचर | ३२६६३ |
| १४० | मुजूमले कविराज बाळू | परिचर | ३३६३२ |
| १४१ | सातव विजय वसंत | परिचर | ३३६३२ |
| १४२ | नवधणे रविंद्र शिवराम | परिचर | ३३६३२ |
| १४३ | महस्के विश्वास निवृत्ती | परिचर | ३३६३२ |
| १४४ | बोस सुभाष वासुदेव | परिचर | ३४६५४ |
| १४५ | डिबळे मारुती भाऊसाहेब | परिचर | ३३६३२ |
| १४६ | भोसले सुनिता विजय | परिचर | ३२२३३ |
| १४७ | सुर्वे नवनाथ सहादू | परिचर | ३६९९४ |
| १४८ | आल्हाट चांगदेव शांताराम | परिचर | ३११३० |
| १४९ | पवार बाळासाहेब भिकोबा | परिचर | ३११३० |
| १५० | खैरे सुनिल दत्तात्रय | परिचर | ३११३० |
| १५१ | कांबळे मनोज बाबाजी | परिचर | ३११३० |
| १५२ | बांदल कुणाल भिवाजी | परिचर | ३०५११ |
| १५३ | चव्हाण आप्पासाहेब रामचंद्र | परिचर | २९८८३ |
| १५४ | जवळकर बापू आनंदा | परिचर | २९८८३ |
| १५५ | चाकणकर हनुमंत कृष्णा | परिचर | २९८८३ |
| १५६ | चिंचवडे संतोष रंगनाथ | परिचर | २९८८३ |
| १५७ | कदम आत्माराम बाबाराम | परिचर | २९८८३ |
| १५८ | मांजरे सुनिल बंडोबा | परिचर | २६७६३ |
| १५९ | बांदल शिवाजी पोपट | परिचर | २६७६३ |
| १६० | म्हादम विजय राजाराम | .अकुशल कामगार | ३८७४३ |
| १६१ | करडे आप्पा यलाप्पा | .अकुशल कामगार | २१८३९ |
| १६२ | सातव विमल निवृत्ती | .अकुशल कामगार | २१८३९ |
| १६३ | कारंडे ज्ञानेश्वर बबन | .अकुशल कामगार | २१८३९ |
| १६४ | दस्तूरे वैशाली अजय | .अकुशल कामगार | २१८३९ |
| १६५ | सत्यद हसन इसाक | .अकुशल कामगार | २१८३९ |
| १६६ | पड्याळ चंद्रकांत गोपाळ | .अकुशल कामगार | २१२२० |
| १६७ | जाधव अशोक नामदेव | रखवालदार | ४५८४४ |
| १६८ | घुले तानाजी बाबुराव | रखवालदार | ४३४५० |
| १६९ | मते बाबासो गेनबा | रखवालदार | ४३४५० |
| १७० | रायकर विलास दामोदर | रखवालदार | ४३४५० |
| १७१ | आल्हाट सुदाम मारुती | रखवालदार | ४३४५० |
| १७२ | चावट सदाशिव राजाराम | रखवालदार | ४३४५० |
| १७३ | आंग्रे सुरेश धोंडीबा | रखवालदार | ४३४५० |
| १७४ | धोंडे सुरेश बाबुराव | रखवालदार | ४३४५० |

| | | | | |
|-----|----------------------------|--------------------|-------|--|
| १७५ | काळे कुमूद जयवंत | रखवालदार | ४३४५० | |
| १७६ | हांडे कैलास सदाशिव | रखवालदार | ४३४५० | |
| १७७ | भानगिरे रामदास भैरु | रखवालदार | ३४८९६ | |
| १७८ | रांजणे भानुदास रामचंद्र | रखवालदार | ३४८९६ | |
| १७९ | निंबाळ्कर दत्तात्रय नारायण | रखवालदार | ३९४४२ | |
| १८० | दामगुडे विक्रम उत्तम | रखवालदार | २२४५८ | |
| १८१ | मानकर अतुल संजय | रखवालदार | २०७२० | |
| १८२ | लालबेगी अनिल शाम | स्वच्छतागृह कामगार | ४२३४७ | |
| १८३ | देवकुळे सहदेव नामदेव | स्वच्छतागृह कामगार | ४२३४७ | |
| १८४ | सोळंकी राजन वजीर | स्वच्छतागृह कामगार | २९९५३ | |
| १८५ | कांबळे पार्वती जेठाप्पा | स्वच्छतागृह कामगार | ३६५३७ | |
| १८६ | आगवणे यल्लप्पा परशुराम | स्वच्छतागृह कामगार | ३५८९१ | |
| १८७ | गायकवाड आनंदा शंकर | स्वच्छतागृह कामगार | ३३६३२ | |
| १८८ | गायकवाड झानेश्वर काशिनाथ | स्वच्छतागृह कामगार | २०९९६ | |
| १८९ | गेजगे आबा रघुनाथ | स्वच्छतागृह कामगार | २३१५७ | |
| १९० | चव्हाण मीना संजय | स्वच्छतागृह कामगार | २३१५७ | |
| १९१ | भालेराव लक्ष्मण शिवदास | स्वच्छतागृह कामगार | २९८३९ | |
| १९२ | जाधव शारदा बापू | सफाई कामगार | ४२८८५ | |
| १९३ | सरोदे कुसुम अशोक | सफाई कामगार | ४२८८५ | |
| १९४ | गायकवाड लता संपतराव | सफाई कामगार | ४६२४९ | |
| १९५ | आयवळे शालन मारुती | सफाई कामगार | ३९२८१ | |
| १९६ | गायकवाड शोभा शंकर | सफाई कामगार | ३९२८१ | |
| १९७ | कुचेकर बायडाबाई भानुदास | सफाई कामगार | ३९२८१ | |
| १९८ | चव्हाण रंजना राजेंद्र | सफाई कामगार | ३९२८१ | |
| १९९ | आडागळे मीरा भाऊ | सफाई कामगार | ३६५३७ | |
| २०० | जाधव सिंधू पोपट | सफाई कामगार | ३६५३७ | |
| २०१ | तांबवे रेणुका जनार्दन | सफाई कामगार | ३६५३७ | |
| २०२ | जगताप सरला बाळासो | सफाई कामगार | ३५८९१ | |
| २०३ | कांबळे शांता मोहन | सफाई कामगार | ३५८९१ | |
| २०४ | गायकवाड शकुंतला लक्ष्मण | सफाई कामगार | ३५८९१ | |
| २०५ | पडवळ रेखा प्रकाश | सफाई कामगार | ३५८९१ | |
| २०६ | नागापुरे आशा बबन | सफाई कामगार | ३५८९१ | |
| २०७ | चव्हाण बेबी अरुण | सफाई कामगार | ३५८९१ | |
| २०८ | टिळक मीना विलास | सफाई कामगार | ३५८९१ | |
| २०९ | कांबळे शकुंतला भानुदास | सफाई कामगार | ३५८९१ | |
| २१० | चांदणे मंगल रमेश | सफाई कामगार | ३५८९१ | |
| २११ | शेंडगे अंजना राजेंद्र | सफाई कामगार | ३५८९१ | |

| | | | | |
|-----|------------------------|-------------|-------|--|
| २१२ | आडागळे छाया सुधाकर | सफाई कामगार | ३५८९९ | |
| २१३ | शिंदे सुमन राम | सफाई कामगार | ३५८९९ | |
| २१४ | ढावरे जिजाबाई दाढू | सफाई कामगार | २३९५७ | |
| २१५ | कांबळे शोभा पांडुरंग | सफाई कामगार | २३९५७ | |
| २१६ | खंडागळे जयश्री भगवान | सफाई कामगार | २३९५७ | |
| २१७ | हिंगणे कमल बाबुराव | सफाई कामगार | २३९५७ | |
| २१८ | सोनवणे प्रतिभा गौतम | सफाई कामगार | २३९५७ | |
| २१९ | खुडे लिलाबाई भगवान | सफाई कामगार | २३९५७ | |
| २२० | 'उबाळे जनाबाई रावसाहेब | सफाई कामगार | २३९५७ | |
| २२१ | सरतापे भारती भाऊसाहेब | सफाई कामगार | २३९५७ | |
| २२२ | कांबळे रंजना प्रभाकर | सफाई कामगार | २३९५७ | |
| २२३ | भालेराव सीता रमेश | सफाई कामगार | २३९५७ | |
| २२४ | सरोदे अंजना अजित | सफाई कामगार | २३९५७ | |
| २२५ | थोरात छाया श्रावण | सफाई कामगार | २३९५७ | |
| २२६ | 'ओळ्हाळ उषा रामलिंग | सफाई कामगार | २३९५७ | |
| २२७ | 'ओळ्हाळ कुसूम शहाजी | सफाई कामगार | २३९५७ | |
| २२८ | 'आस्वरे विजया राजेंद्र | सफाई कामगार | २३९५७ | |
| २२९ | माने सारिका रमेश | सफाई कामगार | २३९५७ | |
| २३० | साळवे सुजाता महादेव | सफाई कामगार | २३९५७ | |
| २३१ | कांबळे शारदा शिवाजी | सफाई कामगार | २३९५७ | |
| २३२ | पारवे विमल आशू | सफाई कामगार | २३९५७ | |
| २३३ | पाटोळे जयश्री अनिल | सफाई कामगार | २३९५७ | |
| २३४ | मोरे सुनिता शशिकांत | सफाई कामगार | २३९५७ | |
| २३५ | लांडगे शोभा काशिनाथ | सफाई कामगार | २३९५७ | |
| २३६ | .अडसूळ मालन बाळू | सफाई कामगार | २३९५७ | |
| २३७ | .आगवणे मालन शंकर | सफाई कामगार | २९८३९ | |